



Ref. No.: MUM/SEC/246-01/2021

January 21, 2021

To,
The Manager
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001

The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot C/1
G Block, Bandra Kurla Complex,
Mumbai – 400 051

Scrip code: Equity (BSE: 540716/ NSE: ICICIGI); Debt (BSE: 954492/ NSE: ILGI26)

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper publication of Notice of the Meeting of the equity shareholders of ICICI Lombard General Insurance Company Limited to be convened pursuant to the directions of Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai bench-Intimation under Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In terms of the provisions of Regulation 47 read with Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("**Listing Regulations**"), we are enclosing herewith the newspaper cutting of the Notice published in Financial Express (in English) and Loksatta (in Marathi) today i.e. on January 21, 2021 in respect of meeting of the equity shareholders of ICICI Lombard General Insurance Company Limited ("**Company**") to be convened on Tuesday, February 23, 2021 at 2:30 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means, for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s) the Scheme of Arrangement amongst ICICI Lombard General Insurance Company Limited and Bharti AXA General Insurance Company Limited and their respective shareholders and creditors under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and Sections 35 to 37 of the Insurance Act, 1938, pursuant to the order dated December 18, 2020 in the Company Scheme Application No. CA (CAA) 1152/MB/2020 passed by the National Company Law Tribunal, Mumbai Bench.

The copies of the newspaper advertisements is available on the Company's website at www.icicilombard.com.

ICICI Lombard General Insurance Company Limited

IRDA Reg. No. 115
Mailing Address:
401 & 402, 4th Floor, Interface 11,
(Chargeable)
New Linking Road, Malad (West),
Mumbai - 400 064

CIN: L67200MH2000PLC129408
Registered Office:
ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg,
Near Siddhi Vinayak Temple, Prabhadevi,
Mumbai - 400 025

Toll free No. : 1800 2666
Alternate No.: +91 8655222666
Email: customersupport@icicilombard.com
Website: www.icicilombard.com



You are requested to kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully,

For ICICI Lombard General Insurance Company Limited

Vikas Mehra
Company Secretary

Encl.: As above

ICICI Lombard General Insurance Company Limited

IRDA Reg. No. 115

Mailing Address:

401 & 402, 4th Floor, Interface 11,
(Chargeable)
New Linking Road, Malad (West),
Mumbai - 400 064

CIN: L67200MH2000PLC129408

Registered Office:

ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg,
Near Siddhi Vinayak Temple, Prabhadevi,
Mumbai - 400 025

Toll free No. : 1800 2666

Alternate No.: +91 8655222666

Email: customersupport@icicilombard.com

Website: www.icicilombard.com

ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LIMITED

Corporate Identity No. (CIN): L67200MH2000PLC129408
Registered Office: ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel. No.: +91 22 6196 1100; Fax No.: +91 22 6196 1323
Email: investors@icicilombard.com; Website: www.icicilombard.com

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, BENCH AT MUMBAI

COMPANY SCHEME APPLICATION NO. CA (CAA) 1152/MB/2020

In the matter of the Companies Act, 2013;
And

In the matter of Application under Sections 230 - 232 of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016;
And

In the matter of Scheme of Arrangement among Bharti AXA General Insurance Company Limited and ICICI Lombard General Insurance Company Limited and their respective shareholders and creditors

ICICI Lombard General Insurance Company Limited (CIN: L67200MH2000PLC129408), a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi, Mumbai - 400 025)
...Applicant Company 2

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF MEETING OF THE EQUITY SHAREHOLDERS OF ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LIMITED

NOTICE is hereby given that by an order dated December 18, 2020 in the above mentioned Company Scheme Application ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Hon'ble Tribunal" or "NCLT") has directed a meeting of the equity shareholders of the Company for the purpose of considering and if thought fit, approving the arrangement embodied in the proposed Scheme of Arrangement among Bharti AXA General Insurance Company Limited ("Applicant Company 1" or "Demerged Company") and ICICI Lombard General Insurance Company Limited ("Applicant Company 2" or "Company" or "Resulting Company") and their respective shareholders and creditors under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Sections 35 to 37 of the Insurance Act, 1938 ("Scheme"). In pursuance of the said Order and as directed therein, further notice is hereby given that a meeting of the equity shareholders of the Company will be convened on Tuesday, February 23, 2021 at 2:30 p.m. (IST) ("Meeting") through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Act and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and by following the operating procedures (with requisite modifications as may be required) referred to in General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020 and General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), to transact the business set out in the Notice of this Meeting.

In view of the ongoing COVID-19 pandemic, social distancing is a norm to be followed and pursuant to the Order, the Meeting will be held without the physical presence of the equity shareholders at a common venue and physical attendance of the equity shareholders has been dispensed with.

The Company has completed the dispatch of the Notice of the said Meeting together with corresponding annexures mentioned therein on January 20, 2021 through electronic mode only to those equity shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Copies of the Scheme, the explanatory statement under Sections 230(3), 232(1), 232(2) and 102 of the Act read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016, along with corresponding annexures mentioned therein are available on the website of the Company viz. www.icicilombard.com, the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") (e-voting facility provider) at www.evoting.nsdl.com. In any case, equity shareholders desiring a copy may send a requisition in that regard to the Company by email at investors@icicilombard.com or obtain it free of charge at the registered office of the Company or at the office of its advocates, AZB & Partners having address at AZB House, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 between 11:00 a.m. to 4:00 p.m. on any day (except Saturday, Sunday and public holidays) upto the date of the Meeting.

Since this Meeting is being held through VC/OAVM, in line with the MCA Circulars, the facility to appoint a proxy to attend and cast vote for the equity shareholder is not made available for this Meeting. However, in terms of the provisions of Sections 112 and 113 of the Act, authorized representatives of the members may be appointed for the purpose of voting through remote e-voting, for participation in the Meeting through VC/OAVM facility and e-voting during the Meeting. For details, equity shareholders are requested to refer "General Guidelines for equity shareholders" provided in the Notice of the Meeting.

The Hon'ble Tribunal has appointed Mrs. Lalita D. Gupta, Independent Director of the Company, and failing her Mr. Suresh Kumar, Independent Director of the Company, and failing him Mr. Ashwin Parekh, Independent Director of the Company, to be the Chairperson of the Meeting.

FURTHER NOTICE is hereby given that:

- In accordance with the said Order and provisions of (i) Section 230(4) read with Section 108 of the Act and read with Rule 20 and other applicable provisions of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended; (ii) Rule 8(3)(ix) of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016; (iii) Regulation 44 and other applicable provisions of the Listing Regulations as amended; and (iv) Secretarial Standards 2 on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India, as applicable, the Company has provided the facility of voting by remote e-voting prior to the Meeting and e-voting during the Meeting. The Company has engaged NSDL to provide remote e-voting facility and e-voting during the Meeting to enable the equity shareholders, to consider and if thought fit, approve the Scheme. Accordingly, voting by equity shareholders of the Company to the Scheme shall be carried out through (a) remote e-voting prior to the Meeting, and (b) e-voting during the Meeting. The instructions for both of these are provided in the Notice of the Meeting.
- Further, in accordance with Section 108 of the Act and read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, the Company has fixed Tuesday, February 16, 2021 as the "cut-off date" to determine the eligibility to vote by remote e-voting or e-voting during the Meeting. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by depositories as on cut-off date, shall be entitled to avail the facility of e-voting. The voting rights of equity shareholders shall be in proportion to their share in the paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. Tuesday, February 16, 2021.
- The voting period for remote e-voting shall commence on and from **Saturday, February 20, 2021 at 9:00 a.m. (IST) and ends on Monday, February 22, 2021 at 5:00 p.m. (IST)** and the remote e-voting module shall be disabled by NSDL for remote e-voting thereafter.
- The procedure for e-voting during the Meeting is the same as the procedure for remote e-voting. Only those equity shareholders who will be present at the Meeting through VC/OAVM facility and who have not cast their vote by remote e-voting prior to the Meeting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the Meeting. Equity shareholders who have voted through remote e-voting will be eligible to attend the Meeting and their presence shall be counted for the purpose of quorum, however such equity shareholders shall not be entitled to cast their vote again during the Meeting.
- Those persons who have acquired shares and have become equity shareholders of the Company after dispatch of Notice of the Meeting by the Company and whose names appear in the register of members or register of beneficial holders as on the cut-off date can view the Notice of the Meeting on the Company's website at www.icicilombard.com or on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Such person may obtain login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if the equity shareholders are already registered with NSDL for remote e-voting then they can cast their vote by using existing User ID and password. A person who is not an equity shareholder as on the cut-off date should treat this Notice for information purpose only.
- The Company has engaged the services of NSDL to provide an electronic platform for equity shareholders to attend the Meeting. Equity shareholders will be able to attend the Meeting through VC/OAVM at www.evoting.nsdl.com under "shareholders' members" login by using their remote e-voting credentials. The detailed procedure for attending the Meeting through VC/OAVM is mentioned in Notes of the Notice of the Meeting.
- To facilitate equity shareholders to receive the Notice of the Meeting electronically and cast their vote electronically, the Company has made special arrangements for registration of email addresses of the equity shareholders. Equity shareholders can visit the link <https://www.icicilombard.com/investor-relations/shareholderform> for the purpose of registration of their email addresses with the Company for the limited purpose of receiving Notice of this Meeting (including remote e-voting instructions) electronically. Equity shareholders are requested to follow the process as guided to capture the email address for receiving the Notice of this Meeting electronically. In case of any queries, the equity shareholders may write to Company at investors@icicilombard.com.
- In accordance with the provisions of Sections 230 to 232 of the Act, the Scheme shall be acted upon only if a majority in number representing three-fourths in value of the equity shareholders of the Company, voting through remote e-voting prior to the Meeting or through e-voting during the Meeting (all taken together in aggregate), agree to the Scheme. The Scheme, if approved by the equity shareholders, will be subject to the subsequent approval of the Hon'ble Tribunal.
- The Hon'ble Tribunal has appointed Mr. P. N. Parikh (Membership No. FCS 327 and CP No. 1228) or failing him, Mr. Mitesh Dhabhaliwala (Membership No. FCS 8331 and CP No. 9511) or failing him, Ms. Sarwat Shah (Membership No. FCS 8697 and CP No. 11717) of M/s Parikh & Associates, Company Secretaries in Practice, as the Scrutinizer to scrutinize votes cast electronically through remote e-voting and e-voting during the Meeting in a fair and transparent manner. The Scrutinizer shall submit a report on votes cast to the Chairperson of the Meeting or to the person so authorised by her within 48 (forty eight) hours from the conclusion of the Meeting. The Scrutinizer's decision on the validity of the votes cast electronically shall be final.
- The result of the voting shall be announced not later than 48 (forty eight) hours from conclusion of the Meeting upon receipt of Scrutinizer's Report. The results along with the Scrutinizer's Report, shall be displayed at registered office of the Company and hosted on website of the Company at www.icicilombard.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com immediately after the result is declared. The Company shall also immediately forward the results along with the Scrutinizer's Report to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, the stock exchanges where the Company's equity shares are listed.
- Equity shareholders are requested to carefully read and follow the instructions mentioned in the Notice of the Meeting to cast their votes either through remote e-voting or e-voting during the Meeting and to attend the Meeting through VC/OAVM.
- In case of any queries or issues regarding remote e-voting or e-voting during the meeting or attending the Meeting through VC/OAVM, equity shareholders may refer the FAQs for Members and e-voting user manual for shareholders available at the download section of <https://www.evoting.nsdl.com> or call on toll free no. 1800 1020 990/1800 2244 30 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL, at the designated email id: evoting@nsdl.co.in or AmV@nsdl.co.in or telephone number +91-22-2499 4360, or contact Ms. Pallavi Khanna, Manager, NSDL, at the designated email id: evoting@nsdl.co.in or palavi4@nsdl.co.in or at telephone number +91-22-2499 4545.
- Equity shareholders are encouraged to cast their votes either through remote e-voting or e-voting during the Meeting and to attend the Meeting through VC/OAVM by following the procedure prescribed in the Notice.

Sd/-
Mrs. Lalita D. Gupta

DIN: 00043359

Chairperson Appointed for the Meeting

Date: January 20, 2021
Place: Mumbai

ICICI trade logo displayed above belongs to ICICI Bank and is used by ICICI Lombard GIC Ltd. under license and Lombard logo belongs to ICICI Lombard GIC Ltd. ICICI Lombard General Insurance Company Limited, ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025. IRDA Reg. No. 115. Toll Free 1800 2666. Fax No - 022 6196 1323. CIN (L67200MH2000PLC129408). customersupport@icicilombard.com. www.icicilombard.com. UN ADV/11154

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इश्युरन्स कंपनी लिमिटेड

कोर्पोरेट अकाउंटेंट्री नं. (CIN): L67200MH2000PLC129408
नोंदीकूल कार्यालय: आयसीआयसीआय लोम्बार्ड हाऊस, ४१४, वीर सावरकर मार्ग, सिविलनिगयक मॉडलनख, प्रभादेवी,
मुंबई ४०० ०२५. दूर: ०२२-६९९६१००, फॅक्स: ०२२-६९९६३२३
ई-मेल: investors@icicilombard.com संकेतस्थळ: www.icicilombard.com

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायधिकरण

मुंबई खंडपीठाच्या समक्ष

कंपनी योजना अर्ज क्र. सीए (सीए) १९९२/एसी/२०२०

कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकल्पांमध्ये

आणि

कंपनी (कॉर्पोराटिझेशन, अंर्कनेमंटस आणि असलमेंमेंटस)

रहस्य, २०१६ सहस्यमित कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद

२३०-२३२ अंतर्गत अर्जांच्या प्रकल्पांमध्ये

आणि

भारती एक्स जनरल इश्युरन्स कंपनी लिमिटेड आणि

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इश्युरन्स कंपनी लिमिटेड

आणि त्यांच्या संबंधित भागधारक व धनकीमिणील व्यवरोध्या

योजनेच्या प्रकल्पांमध्ये

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इश्युरन्स कंपनी लिमिटेड (CIN: L67200MH2000PLC129408), कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत विधिरथायित कंपनी, उपाधे नोंदीकूल कार्यालय आयसीआयसीआय लोम्बार्ड हाऊस, ४१४, वीर सावरकर मार्ग, सिविलनिगयक मॉडलनख, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ येथे आहे) ... अर्जदार कंपनी २

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या

समभागधारकांच्या सूचनेची सूचना आणि जाहिरात

याद्वारे सूचना देण्यात येते की, उपरोक्त नमुद कंपनी योजना अर्जासह १८ डिसेंबर, २०२० दिनांकित असेलयाद्वारे, सामनीय कंपनी कायदा न्यायधिकरण, मुंबई खंडपीठाने ("सामनीय टीयुनल" किंवा "एसीएलटी") कंपनी कायदा, २०१३ ("कायदा") च्या अनुच्छेद २३० ते २३२ आणि अन्य तरतुदी आणि इन्सुरन्स कायदा, १९३८ अनुच्छेद ३५ ते ३७ ("योजना") अंतर्गत भारती एक्स जनरल इन्सुरन्स कंपनी लिमिटेड ("अर्जदार कंपनी १" किंवा "इन्वेस्टमेंट कंपनी") आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इश्युरन्स कंपनी लिमिटेड ("अर्जदार कंपनी २" किंवा "इन्वेस्टमेंट कंपनी") आणि त्यांच्या संबंधित आणि धनकीमिणील व्यवरोध्यांच्या प्रस्तावित योजनेमध्ये, मुलू सत्यस देणाराची विचारणीयता आणि योग्य असल्यास, मंजुरीसाठी समभागधारकांच्या सभेने निदेश दिले आहेत. सदर असेलयाच्या अनुसंधाने आणि त्याच्यातील निर्देशानुसार, याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर सूचनेमध्ये नमुद कामकाजाच्या निष्पादनासाठी कंपनीच्या समभागधारकांची सभा, कथयुत आणि विषयपुरितेटी आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑथॉरिटीसह आणि डिस्कलोजर रिक्वायरेमेंट) येथे येऊन, २०१९ ("लिस्टिंग येथे येऊन") च्या लागू तरतुदीच्या अनुसंधानांमध्ये आणि निमिस्टी ऑफ कोर्पोरेट अफेअर्स, भारत सरकारद्वारे वितरित सामान्य परिषदक क्र. १४/२०२० दिनांकित ८ एप्रिल, २०२०, सामान्य परिषदक क्र. १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२०, सामान्य परिषदक क्र. २२/२०२० दिनांकित १५ जून, २०२०, सामान्य परिषदक ३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर, २०२० आणि सामान्य परिषदक क्र. ३९/२०२० दिनांकित ३१ डिसेंबर, २०२० (आयस्कव्हेनुसार आवश्यक फेसफॉर्सस) ("एसीएलटी परिषदक") संदर्भातील प्रचालन प्रक्रियेद्वारे मंजळार, २३ फेब्रुवारी, २०२१ रोजी दु. २.३० वा. (पा. प्र. वे.) व्हीडीओ कॉन्फरेन्सस ("व्हीडीओ") अथवा ऑडिओ व्हिड्युअल साफनांद्वारे ("ओएलवी") आयोजित करण्यात येईल ("सभा").

सध्या प्राप्त असलेल्या कोहीड - १९ संक्रमणकेंद्र, साम्यिक अंतराच्या निगमाचे पालन करण्यासाठी आणि आदेशाच्या अनुसंधाने, सामाईक सहकार समभागाधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीच्या आणि समभागधारकांची प्रत्यक्ष उपस्थिती टाळून आयोजित करण्यात येईल.

उपरा समभागधारकांचे इमेल पत्ते कंपनी / डिजिटली पाटीमिनीटरकडे नोंदविलेले आहे त्या सर्व समभागधारकांना सदर सभेची सूचना त्यासहच नमुद सूचना परिसंवादीकृत पाटीमिनीटी यंत्रणा कंपनीने २० जानेवारी, २०२१ रोजी पुरविली होती. कंपनीने (संवादीकृत) अंर्कनेमंटस आणि असलमेंमेंटस) रहस्य, २०१६ च्या निगम ६ सहस्यमित कायदाच्या अनुच्छेद २३० (३), २३२ (१) अंतर्गत योजन, विचारणीयक निवेदनाच्या प्राती, त्यामध्ये नमुद सूचना परिसंवादीकृत कंपनीच्या संकेतस्थळ www.icicilombard.com वीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संकेतस्थळ अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि तसेच नॅशनल रिक्विरिटी डिजिटली लिमिटेड ("एक्सचेंज") (ई-होटींग सुविधा पुरवठादार) च्या संकेतस्थळ www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहेत. समभागधारक प्रातीही इच्छुक असल्यास, त्या संबंधित कंपनीकडे इमेल investors@icicilombard.com द्वारे विनीती पाठवू शकतील किंवा कंपनीच्या नोंदीकूल कार्यालया किंवा एक्झेडी हाऊस, पेनीनमुला कोर्पोरेट पार्क, गवतलरा कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३ पर्यावरील अडोब्येक्रेट, एक्झेडी अथवा पॉर्टर्स यांच्या कार्यालयामुलू सभेच्या तारखेवरील कोणत्याही दिवशी (समिवा, रविवार आणि सार्वजनिक वक्र वक्र) सक. १९.०० वा. ते दु. ४.०० वा. दरम्यान नि.शुल्क प्राप्त करू शकतील.

ही सभा एसीएलटी परिषदकनुसार व्हीडीओ / ओएलवीद्वारे होणार असल्यामुळे, या सभेसाठी समभागधारकांची उपस्थिती राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी कोणतीही विशेष नोंद घेण्याची गरज नाही. यामुळे, सदर कायदाच्या अनुच्छेद १९३ आणि १९३ च्या तरतुदीच्या परिभाषेमध्ये, रिमोट ई-होटींगद्वारे मतदान, व्हीडीओ / ओएलवीस सुविधेद्वारे सभेमध्ये घान घेण्याकरीता आणि सभेच्या दरम्यान ई-होटींगसाठी सभासदांच्या अधिकृत प्रतिनिधीची नियुक्ती करू शकता. एसीएलटीसाठी, समभागधारकांनी सभेच्या सूचनेमध्ये दिलेले "समभागधारकांसाठी सामान्य मार्गदर्शन" पालन आवश्यक आहे.

सामनीय टीयुनलने श्रीमती ललिता डी. सुरे, कंपनीच्या इन्वेस्टमेंट डायरेक्टर, आणि त्यांच्या अनुस्थितीमध्ये श्री. सुरेश कुमार, कंपनीचे इन्वेस्टमेंट डायरेक्टर आणि त्यांच्या व्हेरुबरेमध्ये श्री. अरविन पारेख, कंपनीचे इन्वेस्टमेंट डायरेक्टर, यांची सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

याद्वारे प्रदत्त अशीही सूचना देण्यात येते की:

- (१) सदर सूचनांच्या अनुच्छेद १०८ सहाय्यित अनुच्छेद २३० (५) आणि कंपनीय (संक्रमणकेंद्र आणि अंर्कनेमंटस) रहस्य, २०१४ च्या सुभाषांनुसार निगम २० आणि लागू अन्य तरतुदी, (२) कंपनीय (कॉर्पोराटिझेशन, अंर्कनेमंटस आणि असलमेंमेंटस) रहस्य, २०१६ च्या निगम ६ (३) (१०), (३) लिस्टिंग येथे येऊनसह येथे येऊन ४३ आणि सुभाषांनुसार लागू तरतुदी, (५) लागू असल्यानुसार, इन्वेस्टीगट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे वितरित सर्वाधारल सभेकरील सेक्रेटरीयल स्टेटमेंट - २ च्या आदेश आणि तरतुदींच्या अनुसार, कंपनीने सभेची रिमोट ई-होटींगद्वारे मतदानासाठी आणि सभेच्या दरम्यान ई-होटींगची सुविधा उपलब्ध केली आहे. कंपनीने, योजना विचारल घेण्यासाठी आणि योग्य वाटल्यास मान्यता देण्यासाठी, भागधारकांना रिमोट ई-होटींग आणि सभेच्या दरम्यान ई-होटींग सुविधा परिसंवादीकृत एसीएलटीस वी नियुक्ती केली आहे. तरदुसार, कंपनीच्या समभागधारकांचे योजनेवरील मतदान, सभेची रिमोट ई-होटींग आणि सभेच्या दरम्यान ई-होटींगद्वारे करण्यात येईल. सदर दोन्हीसाठीचे निर्देशन सभेच्या सूचनेमध्ये देण्यात आले आहे.
- या अतिरिक्त, कंपनीय (संक्रमणकेंद्र आणि अंर्कनेमंटस) रहस्य, २०१४ च्या सुभाषित अनुसार निगम २० सहस्यमित कायदाच्या अनुच्छेद १०८ अनुसार, कंपनीने रिमोट ई-होटींगद्वारे मतदान किंवा सभेच्या दरम्यान ई-होटींगची पात्रता निश्चित करण्यासाठी मंजळार, १६ फेब्रुवारी, २०२१ ही "कट-ऑफ तारीख" निघासित केली आहे. उपा व्यवरीने नाव कट-ऑफ तारखेला डिजिटलीरीजद्वारे परिसंवादीकृत सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये अर्पिल्लीत आहे, ते ई-होटींग सुविधा प्राप्त करण्यासाठी पात्र आहेत. समभागधारकांना मतदानाचा अधिकार, कट-ऑफ तारीख अर्थात मंजळार, १६ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संतुलू पत्रा झालेल्या घान फावेलत्यातील यांच्या हिरवाच्या योग्य प्रमाणात असल.
- रिमोट ई-होटींगकरीता मतदानाचा कालावधी सनिवार, २० फेब्रुवारी, २०२१ रोजी सक. ९.०० वा. (पा. प्र. वे.) पासून सुरू होईल आणि सनिवार, २२ फेब्रुवारी, २०२१ रोजी सक. ५.०० वा. (पा. प्र. वे.) सगलत होईल आणि त्यानंतर रिमोट ई-होटींगचे मॉड्युल एसीएलटीसकडून रिमोट ई-होटींगसाठी अकावंधन करण्यात येईल.
- सभेच्या दरम्यान ई-होटींगची प्राथम्यता रिमोट ई-होटींगच्या प्रक्रियेवरील आहे. ज्यांनी त्यांचे मतदान सभेची रिमोट ई-होटींगद्वारे केलेले नाही आणि अपयथा त्यांचा मतदान कल्यास मॉडिफीकेशन केलेले नाही असे व्हीडीओ / ओएलवीसमार्फत सभेमध्ये उपस्थित असतील तेव्हा तेच समभागधारक सभेच्या दरम्यान ई-होटींगमार्फत मतदान करण्यासाठी पात्र असतील. उपा समभागधारकांनी रिमोट ई-होटींगद्वारे मतदान केले असलेले ते सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी पात्र आहेत आणि त्यांची उपस्थिती गनसंख्येसाठी मोजक्यास येईल. तथापी असे समभागधारक सभेच्या दरम्यान पुन्हा मतदान करण्यासाठी पात्र नसतील.
- उपा व्यवरीती भाग संपादित केले आहेत आणि कंपनीकडून सभेच्या सूचनेची पाठवणी झाल्यानंतर कंपनीचे समभागधारक झाले आहेत आणि ज्यांची नाव कट-ऑफ तारखेला सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभधारकांच्या रजिस्टरमध्ये अर्पिल्लीत आहे ते सभेची सूचना कंपनीच्या संकेतस्थळ www.icicilombard.com किंवा एसीएलटीसह संकेतस्थळ www.evoting.nsdl.com वर पाठू शकतील. असा व्यवरी evoting@nsdl.co.in वर विनीती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतील. तथापी, समभागधारक रिमोट ई-होटींगसाठी एसीएलटीसकडे ओपरेटन नोंदीकूल असल तर ते त्यांच्या विधानम वुजर आयडी आणि पासवर्डसह उपासणे त्यांच्या मतदानासाठी करू शकतील. उपा व्यवरी कट-ऑफ तारखेवरील समभागधारक नाहीत त्यांनी ही सूचना केवळ माहितीसाठी असल्यास समजवणे.
- कंपनीने सभेला उपस्थित राहण्याकरीता समभागधारकांसाठी इलेक्ट्रॉनिक पॉर्टफोलिओ देण्याकरीता एसीएलटीसह सेवा नियुक्त केल्या आहेत. समभागधारक येथे "भागधारक / सभासद" अंतर्गत लॉगइन करून त्यांच्या रिमोट ई-होटींगचे अधिकारत्र वापरून व्हीडीओ / ओएलवीसमार्फत सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी पात्र असतील. व्हीडीओ / ओएलवीस मार्फत सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी सदिरसर प्रक्रिया सभेच्या सूचनेच्या सूचनेमध्ये नमुद करण्यात आली आहे.
- सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्याची आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी, कंपनीने समभागधारकांचे इमेल पत्ते नोंदविल्यासाठी, कंपनीने विशेष व्यवस्था केली आहे. समभागधारक इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे या सभेची सूचना (रिमोट ई-होटींग निदेशन सहाय्यिक) प्राप्त करण्याच्या मर्यादित कालासाठी त्यांचे इमेल पत्ते नोंदीकूल करण्याच्या कारणासह किंवा <https://www.icicilombard.com/investor-relations/shareholderforum> वर कट २८ केलीत. या सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त होण्यासाठी ई-मेल पत्ता कार्यक्षमता मार्गदर्शन केवळसुधार प्रक्रियेचे अनुसंधान करावे. कोणत्याही विचाराल असल्यास, समभागधारक कंपनीच्या investors@icicilombard.com येथे विचारला करू शकतील.
- कायदाच्या अनुच्छेद २३० ते २३२ च्या तरतुदींच्या अनुसार, उर कंपनीच्या समभागधारकांच्या केवळ तीन बहुपक्षीय प्रतिनिधीक संख्येमध्ये, सभेची रिमोट ई-होटींगद्वारे मतदानने किंवा सभेच्या दरम्यान ई-होटींगद्वारे (सर्व एक्ज एक्जलत घेण्यात येईल) बहुमतने योजनेला मंजुरी मिळाल्यास योजनेवर कारवाई करण्यात येईल. सदर योजना, समभागधारकांकडून मंजूर झाल्यास, सदरचाच माननीय टीयुनलच्या मंजुरीला अधीन राहील.
- सामनीय टीयुनलने रिमोट ई-होटींगद्वारे आणि सभेच्या दरम्यान ई-होटींगद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमामुलू झालेल्या मतदानाच्या निष्पत्ती आणि पाठवणीक पद्धतीने समजविली आहे. परिस अथवा असोसिएटच्या, वॉर्डरमध्ये आलेल्या कागजी सेक्रेटरी श्री. पी. एन. परिस (संपर्कक क्र. संपर्कक ३५७ आणि सीपी १३२२) यांच्या अनुमतिने किंवा निदेशन सहाय्यिक (संपर्कक क्र. संपर्कक ३३११ आणि सीपी १९११) आणि येथे अनुमतिने असल्यास, विवर. सभेची सहा (सभासद क्र. एसीएलटी ९६९७ आणि सीपी क्र. ९५७५७ यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निरीक्षक झालेल्या मतदानाचा अहवाल सभेच्या आदेशाकडे किंवा त्यांमद्वारे अधिकृत केलेल्या व्यक्तीकडे सभा संक्रम झाल्यासमू ४८ (अड्डाबाजी) तालात सादर करतील. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करण्यात आलेल्या मतांच्या वैधतेला निरीक्षकांचा निश्चि अस्ल असल.
- मतदानाचा निकाल सभा संक्रम झाल्यासमू निरीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यावर ४८ (अड्डाबाजी) तालांच्या पूर्वी घोषित करण्यात येईल, जो कंपनीच्या नोंदीकूल कार्यालयासह प्रदत्तित करण्यात येईल आणि कंपनीच्या संकेतस्थळ www.icicilombard.com येथे आणि एसीएलटीसह संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे निकाल घोषित होताच तात्काळ प्रसिध्द करण्यात येईल. कंपनी मो फिकल निरीक्षकांच्या अहवालासहच येथे कंपनीची समाना सुविधयुत आहेत च्या पॉर्टल एक्सचेंज अर्थात सीएलई डिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया येथे पाठविले.
- समभागधारकांनी कृपया त्यांचे मतदान रिमोट ई-होटींग किंवा सभेच्या दरम्यान ई-होटींगद्वारे करण्यासाठी आणि सभेमध्ये व्हीडीओ / ओएलवीद्वारे उपस्थित राहण्यासाठी सभेच्या सूचनेमध्ये नमुद निर्देश काळजीपूर्वक वाचावेत आणि अनुसरण करावे.
- सभेमध्ये व्हीडीओ/ओएलवीद्वारे उपस्थितीच्या संदर्भात कोणत्याही विचाराचा किंवा समस्या असल्यास, समभागधारकांनी <https://www.evoting.nsdl.com> च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध सभासदांसाठी एक्जएक्जुल आणि भागधारकांसाठीचे ई-होटींग वुजर मॅन्युअल घ्यावे किंवा टोल फ्री क्र. : १८०० ५०२० ९९०/१८०० २२४४ ३० वर कॉल करावा किंवा श्री. अमित विहाल, सहाय्यक व्यवस्थापक, एसीएलटीस यांना नासिल इमेल पत्ता evoting@nsdl.co.in किंवा AmitV@nsdl.co.in किंवा दूरध्वनी क्र. +९१-२२ २४९९ ४३८० येथे किंवा मिस. पारवली हाजे, व्यवस्थापक, एसीएलटीस यांना नासिल इमेल पत्ता : evoting@nsdl.co.in वर किंवा paravali@nsdl.co.in वर किंवा दूरध्वनी क्र. +९१-२२-२४९९ ४५५४ वर संपर्क करावा.
- समभागधारकांच्या सूचनेमध्ये विहित प्रक्रियेचे अवलंब करून व्हीडीओ / ओएलवीद्वारे रिमोट ई-होटींग किंवा सभेच्या दरम्यान ई-होटींगद्वारे त्यांचे मतदान करण्यासाठी आणि सभेला उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

हस्ता/-

दिनांक: २० जानेवारी, २०२१

स्थळ: मुंबई

श्रीमती ललिता डी. सुरे

टीआयएल : ०००३५५९

सभेसाठी नियुक्त अध्यक्ष

उपरोक्त प्रदत्त आयसीआयसीआय लोम्बार्ड लगेज आयसीआयसीआय वीकच्या मालकीचा आहे अजुनही अंतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इश्युरन्स कंपनी लिमिटेड द्वारे सारण्यात आला आहे आणि लोम्बार्ड लगेज आयसीआयसीआय जीआरसी लि. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या मालकीचा आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड हाऊस, ४१४, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५. ऑफआरडी नोंद. क्र. १९५, टोल मुक्त क्र. १८०० २६६६, फॅक्स क्र. : ०२२-६९९६३२३. CIN (L67200MH2000PLC129408). customer.support@icicilombard.com www.icicilombard.com UIN ADW/11154

